



प्रयास, दंडे प्लॉटस्, राजापेठ, बोंडे हॉस्पिटलजवळ, अमरावती.

फोन : 2573256 / 94207 22107 / 82753 29553

## स्पर्क २०१३

जिकण्यासाठी स्वतःला घडवू या (व्यक्तिमत्व विकास शिबिर)

नोंदणी अर्ज

शिबिरार्थीचे नाव: ----- वय -----

पत्ता : ----- वर्ग -----

शाळा/कॉलेज ----- जन्मतारीख -----

फोन ----- मोबा. नं. -----

ई मेल -----

मागील वर्षी मिळालेले गुण : एकूण ----- पैकी : ----- टक्केवारी ----- %

### कोटुंबिक माहिती

नाव	नाते	वय	शिक्षण	व्यवसाय / शाळा	
	आई				
	वडील				
	भावंडे				

अ.क्र.	तुमचे आदर्श कोण	कशासाठी
१		
२		
३		
४		

● तुमचे छंद कोणते ?

● तुम्ही खालीलपैकी दररोज काय करता

अवांतर वाचन

व्यायाम

योगासने

डायरी लेखन

- तुमची उठण्याची वेळ झोपण्याची वेळ
- तुमच्याकडे खालीलपैकी कोणती कौशल्ये आहेत ?
 

स्वयंपाक	गायन	अभिनय	वाद्य	चित्रकला
कॉम्प्युटर	वक्तृत्व	इंग्रजी स्पिकींग	स्पोर्टस्	अन्य भाषा
इतर काही -----				
- मागील वर्षात नविन काय शिकलात ?
- कठीण वाटणारे विषय :
- पुढील वर्षात नविन काय शिकू इच्छिता ?
- तुमच्या जीवनाचे उद्दीष्ट लिहा.
- तुमची ५ शक्तीस्थाने व ५ उणीवा लिहा.
- शिबिरामध्ये काय व्हावे असे तुम्हाला वाटते ?

स्पाक - २०१३

जिकण्यासाठी स्वतःला घडवू या (व्यक्तिमत्व विकास शिबिर)

शिबिरार्थींच्या पालकांनी भरायची माहिती

1. 2032 साली तुमचं मुलं काय झालेलं असेल असं तुम्हाला वाटते ते लिहा. तेंव्हा कोणती विशेषणे त्याच्या नावासोबत लागावीत व कोणती अजिबात लागू नयेत असे तुम्हाला वाटते ?
2. मुलांच्या विकासासाठी तुमच्या घरी काय आहे ? (अंदाजे किती किमतीचे असेल ते लिहा)  
वाचनीय पुस्तके विज्ञान साहित्य कॉम्प्युटर  
खेळाचे साहित्य अन्य
3. मुलांसोबत रोज किती वेळ घालवता ?
4. सुटीच्या दिवशी मुलांसोबत काय करता ?
5. मुले स्वतःची कामे स्वतः करतात काय ?
6. किती रागवावे लागते / किती वेळा मारावे लागते ?
7. मुलांची उठण्याची वेळ झोपण्याची वेळ
8. मुलांचे छंद कोणते ? वाचन चित्र काढणे गाणी खेळ  
इतर
9. मुलांच्या किती मित्रांना तुम्ही ओळखता ? किती मित्र घरी नियमित येतात ?
10. पालकत्वाबाबत वाचलेल्या काही पुस्तकांची नावे :

11. मुलांचे	गुण	दोष
	१.	
	२.	
	३	
	४	
	५	

12. मुलांचे स्वभावाचे प्रश्न व अभ्यासातील अडचणी

13. मुलांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी तुम्ही काय मदत करता ?

शारिरीक विकास

बौद्धिक विकास

मानसिक विकास

14. शिबिरापासूनच्या अपेक्षा :